

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचार्यांना  
दिनांक १ जानेवारी, २००९ पासून महागाई  
भत्ता वाढ मंजूर करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
वित्त विभाग,  
शासन निर्णय, क्रमांक : मभवा-११०९/प्र.क्र.७०/सेवा-९  
मंत्रालय, मुंबई-४०००३२.  
दिनांक : २ मे, २००९

पहा:- शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक: मभवा-११०९/प्र.क्र.५७/सेवा-९, दिनांक २८ एप्रिल, २००९.

### शासन निर्णय

राज्य शासकीय कर्मचारी व महागाई भत्ता अनुज्ञेय असणाऱ्या इतर सर्व पात्र पूर्णकालिक कर्मचार्यांना महागाई भत्ता वाढ मंजूर करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

२. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जानेवारी, २००९ पासून सुधारित वेतन संरचनेतील वेतन बँड मधील वेतन अधिक ग्रेड वेतनावर अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर १६ टक्के वरून २२ टक्के करण्यात यावा.
३. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भात विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे तशाच यापुढेही लागू राहतील.
४. सदर आदेश सुधारित वेतन संरचनेत वेतन अनुज्ञेय असलेल्या संस्थांमधील कर्मचार्यांना योग्य त्या फेरफारासह लागू राहतील.
५. यावर होणारा खर्च संबंधीत शासकीय कर्मचार्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २००९०५०२१७५७१९००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(आ.श्रा.जिवने)

शासनाचे अवर सचिव

प्रति,  
राज्यपालांचे सचिव  
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव  
उप मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव  
सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक  
मंत्रालयीन सर्व विभाग

जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशेब, महात्मा  
फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर.  
जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशेब, कोकण  
कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी.

मंत्रालयाच्या सर्व विभागाखालील विभाग प्रमुख व प्रादेशिक विभाग प्रमुख.

- # प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई.
- # प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.
- # सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
- # सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- # प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
- # आयुक्त, राज्य माहिती आयोग, (सर्व)
- # सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई.
- # प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई/नागपूर/औरंगाबाद.
- सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, मुंबई.
- सर्व विभागीय आयुक्त.
- सर्व जिल्हाधिकारी
- सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा
- महासंचालक, यशदा, राजभवन आवार, बाणेर रोड. पुणे
- महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
- महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई
- महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.
- महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर
- सिनियर रिसर्च ऑफीसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय (व्यय विभाग), खोली क्र.२६१, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली
- संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
- अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई
- उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई /पुणे/ नागपूर/ औरंगाबाद /नाशिक/ अमरावती.

# पत्राद्वारे

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.

लेखाधिकारी; वेतन पडताळणी पथक, मुंबई/नागपूर/पुणे/औरंगाबाद.

मुख्य अधिकारी, सर्व नगरपालिका

कार्यकारी अधिकारी, कॅन्टोनमेंट बोर्ड, खडकी/देहू रोड/देवळाली/अहमदनगर

कुलसचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर

कुलसचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

कुलसचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला

कुलसचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी

कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई

कुलसचिव, पुणे विद्यापीठ, पुणे

कुलसचिव, नागपूर विद्यापीठ, नागपूर

कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

कुलसचिव, अमरावती विद्यापीठ, अमरावती

कुलसचिव, श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई

कुलसचिव, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

वित्त विभागातील सर्व कार्यासने

निवड नस्ती, वित्त विभाग (सेवा-९)